

शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार
कल्याण निधीतून पत्रकारांना देण्यात येणाऱ्या
रकमेत वाढ करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक: मावज-२०१३/प्र.क्र.१८५/३४

मंत्रालय, मादाम काम मार्ग

हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-३२

तारीख: ०१ ऑक्टोबर, २०१३

वाचा :

१) शासन निर्णय क्रमांक: माजम-२०१३/प्र.क्र.३८२/३४, दिनांक १७ ऑक्टोबर, २०११.

प्रस्तावना :

पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यु झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या उद्देशाने शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीची (Trust) स्थापना करण्यात आलेली आहे. संदर्भाधिन शासन निर्णयान्वये मदत मिळण्याची कार्यपद्धती, आजारांची यादी व त्यासाठी देण्यात येणारी रक्कम निश्चित करण्यात आली होती. परंतु आजारासाठी देण्यात येणारी रक्कम अपुरी असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी पत्रकार कल्याण निधीच्या अनेक सदस्याकडून होत होती. त्यानुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :

शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यु झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना संदर्भाधिन शासन निर्णयान्वये देण्यात येणा-या आर्थिक मदतीच्या रकमेत या शासन निर्णयान्वये वाढ करण्यात येत आहे. तसेच संदर्भाधिन शासन निर्णयातील आजारांच्या यादीत आणखी काही आजारांचा नव्याने समावेश करण्यात येत आहे. आर्थिक मदतीची अनुज्ञेय रक्कम व आजारांची यादी या शासन निर्णयासोबतच्या

परिशिष्ट-अ मध्ये दर्शविण्यात आली आहे. आर्थिक मदत मिळविण्याची कार्यपद्धती संदर्भाधिन दि.१७ ऑक्टोबर, २०११ च्या शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणेच राहिल.

२. प्रस्तुत प्रयोजनासाठीचा खर्च शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या रकमेवर बँकेमार्फत प्राप्त झालेल्या व्याजाच्या रकमेतून भागविण्यात यावा.

३. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.८३६/१३/व्यय, दिनांक १९ सप्टेंबर, २०१३ अन्वये प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

४. हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू करण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३१००१११०७१२५९०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(कुं.न.घाटगे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रती,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव
२. मा.उपमुख्यमंत्र्यांचे सचिव
३. सर्व मा.मंत्री/मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
४. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर
५. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखापरिक्षा), मुंबई/नागपूर
६. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई

७. उप सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
८. संचालक, (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई
९. संचालक, (माहिती) (प्रशासन) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई
१०. संचालक, (माहिती) नागपूर-अमरावती, नागपूर
११. उपसंचालक, (माहिती) मराठवाडा विभाग, औरंगाबाद
१२. उपसंचालक, (माहिती), महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
१३. उपसंचालक, (माहिती), नाशिक, पुणे, अमरावती, कोकण, कोल्हापूर, लातूर, विभाग
१४. उपसंचालक, (वृत्त) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई
१५. उपसंचालक, (लेखा) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई
१६. सर्व जिल्हा माहिती अधिकारी
१७. वरिष्ठ सहायक संचालक (माहिती), महाराष्ट्र परिचय केंद्र पणजी-गोवा
१८. सर्व उप माहिती केंद्रे/कार्यालय
१९. निवड नस्ती

परिशिष्ट “अ”

अ.क्र.	गंभीर आजार	सध्याची मदतीची रक्कम	सुधारीत आर्थिक मदतीची कमाल मर्यादा रक्कम
१.	हृदय शस्त्रक्रियांची प्रकरणे (Heart surgery)	रु. ५०,०००/-	रु. १,००,०००/-
२.	हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया (Bye pass surgery)	रु. ५०,०००/-	रु. १,००,०००/-
३.	अॅन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया	रु. ५०,०००/-	रु. ७५,०००/-
४.	मुत्रपिंड निकामी होणे/ मुत्रपिंड/ शरीरातील अन्य अवयव प्रतिरोपण शस्त्रक्रिया (kidney failure/ kidney/ any other organ transplantation)	रु. ५०,०००/-	रु. १,००,०००/-
५.	रक्ताचा/ इतर कर्करोग (Blood/ other type cancer)	रु. ५०,०००/-	रु. १,००,०००/-
६.	गुडघा प्रत्योरोपण (Joint Replacement)	-----	रु. ५०,०००/-
७.	पत्रकाराचे दुर्घर आजारामुळे आकस्मिक निधन झाले किंवा अपघाती निधन झाल्यास त्यांच्या कुंटुबियास	रु. ५०,०००/-	रु. १००,०००/-
८.	अपघातामुळे एक हात किंवा एक पाय गमवावा लागलेल्या पत्रकाराच्या बाबतीत केवळ उपचारासाठी	रु. ५०,०००/-	रु. ७५,०००/-
९.	मॅदुतील रक्तवाहिन्यांचे विकार प्रमस्तिष्क संहनी (carabral vascular (CVA)	-----	रु. ७५,०००/-
१०.	हृदयविकाराचा झटका (cardiac emergency)	रु. १५,०००/-	रु. ७५,०००/-
११.	व्याश्लेषण अपोहन (Dialysis)	रु. ७५,०००/-
१२.	ब्रेन ट्युमर (Brain Tumor)	रु. १५,०००/-	रु. ५०,०००/-

१३.	अपघाती भाजणे (Accidental Burns)	रु. १५,०००/-	रु. ५०,०००/-
१४.	मज्जारज्जू (स्पायनल कॉर्ड) संबंधात आकस्मिक आजार	रु. १५,०००/-	रु. ५०,०००/-
१५.	पोटाच्या विकाराच्या शस्त्रक्रिया/ अन्य शस्त्रक्रिया (पित्ताशयातील खडे, अपेंडिक्स)	रु. ५०,०००/-
१६.	मुत्रपिंडाशी संबंधित विकार (हर्निया, युरिन इन्फेक्शन,)	रु. ५०,०००/-
१७.	गंभीर मानसिक आजार (स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन, बायपोलार, डिसॉर्डर)	रु. १५,०००/-	रु. ५०,०००/-
१८.	डोळ्यातील दृष्टीपटल सरकणे (Retinal detachment in the eye)	रु. १५,०००/-	रु. ५०,०००/-
१९.	स्त्री रोग शास्त्र आणि प्रसुती शास्त्रासंबंधी आकस्मिक आजार (Gynecological and Obstetric emergency)	रु. १५,०००/-	रु. ५०,०००/-
२०.	मोतीबिंदू शस्त्रक्रिया	रु. १५,०००/-	रु. १५,०००/-
२१.	कॉक्लेरीन इम्प्लॉंट (कानाची शस्त्रक्रिया)	रु. १,००,०००/-
२२.	कायम अपंगत्व	रु. १,००,०००/-

(कुं.न.घाटगे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन